

éa-TAB. 3, 104. पत्तेतित्तेपला इव R. 5, 64, 24. Rāgā-TAB. 1, 365. हिं-  
स्तपत्तिविधान Jíér. 3, 240. ईश्वरः सर्वभूतानाम् धामयन्सर्वभूतानि पत्ताद्र-  
वानि मायया BHAG. 18, 61. पत्तेशुद्धाटयमास (भज्जोषाम्) MBH. 3, 17158. H.  
1006. पत्तमुक्त इव ध्वजः (vgl. ध्वजपत्त) MBH. 7, 3332. R. Gor. 2, 84, 8. प-  
त्तध्वज R. SCHL. 2, 77, 9. गृहपत्तपत्ताका KUMĀRAS. 6, 41. °देष कपटे so v. a.  
Schloss Mákéh. 48, 5. नावं पत्तपुक्ताम् mit Rudern, Segeln u. s. w. MBH.  
1, 5639. कूप° Brunnenrad Rāgā-TAB. 1, 284. कूपपत्तघटिका Máká. 178,  
7. MÁK. P. 30, 43. पत्तेश्च परिपूर्णानि (डुर्गाणि) MBH. 2, 170, 1, 5008, 3,  
640, 12, 2640. M. 7, 75. HARIV. 8936. R. 1, 5, 17. R. Gor. 2, 87, 22, 100,  
52, 4, 33, 5, 5, 9, 19, 72, 8, 18. Ig. Spr. 4194. KIM. NITIS. 4, 60, 13, 65. अ-  
श्मपत्ताणि HARIV. 5008. गृहुः °ein künstlicher Garuḍa, der sich be-  
wegt, Pánéat. ed. orn. 52, 18. पत्तगृहुः dass. 53, 14. °हैंस KATHAS. 43,  
33. °हृष्टिन् 12, 4. °विमान ein Wagen, der von selbst geht, 43, 134, 38.  
°विमानक 201. मायापत्तरथ 79, 16. लौः die Kunstpuppe Weib Spr. 392.  
— SÜRJAS. 13, 19, 20, 23. VARĀH. BRH. 8, 43, 29, 58. KATHAS. 29, 42, fgg.  
49, 63, 30, 19, 35, 31, 5, 43, 14, 26, 60, 28, 61, 104. Rāgā-TAB. 3, 350, 454.  
Pánéat. ed. orn. 3, 6. Schol. zu KIM. ČA. 363, 14. मेय्यतां पत्तमार्गः  
PRAB. 26, 6. महा° M. 11, 63. MBH. 5, 5184. — 4) Amulet, ein dazu die-  
nendes Diagramm WILSON, Sel. Works 2, 33. WEBER, RĀMAT. UP. 288, 320.  
329. KATHAS. 22, 12. Pánéar. 1, 1, 76. Verz. d. Oxf. H. 94, a, 17, b, 8, fgg. 15, 93,  
b, 40, 98 b, 12, 100, a, 20, 102, a, 32, 103, b, 23, 106, a, 38. — Nach H. an. 2, 448  
hat पत्त die Bedd. देवावधिष्ठान, पात्रभेद und निपत्तणा. — Vgl. श्र०,  
कूट०, केश०, गृह०, गोल० (auch SÜRJAS. 13, 17), घटि० (u. घटिक 2) a),  
घटी०, बल०, ताल०, तेल०, तोय०, दाह०, दार०, धारणा०, धारा०, ध्वज०,  
नर०, नाडी०, नित्यपूजा०, पश्च०, मत्त०, मेरु०, वारि०, झोक०, सूत्र०.  
पत्तक (von पत्त und पत्तय) 1) m. a) Bändiger, f. पत्तिका Pánéat. BR.  
16, 1, 7. — 2) m. Maschinist R. 2, 80, 1 (87, 1 Gor.). — 3) f. पत्तिका  
schlechte Losart für पत्तणी H. 533. — 4) n. a) Bandage SUČA. 2, 23, 11.  
— b) Drehselrad H. 900. — Vgl. शिल०.  
पत्तकरिणिका (पत्त + क०) f. Zauberkorb KATHAS. 29, 21.  
पत्तकर्मकृत् (प० + कर्मन् + कृत्) m. Maschinist R. Gor. 2, 90, 12.  
पत्तगृहु (प० + गृहु) n. Oelmühle H. 997.  
पत्तगोल (प० + गोल) m. eine Art Erbsen ČABDAE. im ČKDRA.  
पत्तचेष्टित (प० + चेत्) n. Zauberwerk KATHAS. 20, 41.  
पत्तणा (von पत्तय) 1) n. das Anlegen eines Verbandes SUČA. 1, 66, 5.  
शाटक 338, 15. °विधि 20. f. शा dass. 67, 21. अपत्तणा 2, 229, 6. पत्तणा  
n. = बन्धन H. an. 3, 220. MED. n. 72. — 2) n. Beschränkung: शाहार०  
SUČA. 2, 447, 1 (°पत्तणात् zu lesen). f. शा Zwang R. Gor. 1, 1, 79. बल-  
वती DAÇAK. in BENF. Chr. 183, 5. विगतपत्तणार्गल KATHAS. 47, 120. in  
comp. mit dem, woher der Zwang, die Gēne herrührt: महत्या इच्छा-  
टिपत्तणाणा (so ist zu lesen, wie schon BENFAY bemerkt hat) IND. ST. 3,  
372, 4 v. u. द्रौ० RAGH. 7, 20 (= KUMĀRAS. 7, 75). SĀH. D. 40, 10. उपचार०  
MĀLAV. 46, 3. स्नानादि० KATHAS. 27, 19. प्रादुर्भवपत्तणा SPR. 3146. Am  
Ende eines adj. comp. (f. शा): निविडपीनकुचद्यपत्तणा NAISH. 4, 10. कृ-  
तपत्तणा: (स्त्रियः) sich Zwang anlegend KATHAS. 61, 294. वे मे मित्रे कृ-  
पत्तणाम् der sich keinen Zwang anzulegen braucht 49, 15. कथालापानप-  
त्तणान् ungezwungen 54, 81. पत्तणा n. = नियम, नियमन H. an. MED. प-  
त्तणा = नियम TRIK. 3, 3, 299. — 3) n. das Schützen, Hüten (त्राणा, र-

तणा) H. an. MED. — 4) f. पत्तणी der Frau jüngere Schwester H. 553. —  
Vgl. जठरपत्तणा, निर्यत्तणा, मुखपत्तणा.  
पत्ततदन् (प० + त०) m. Maschinendauer, Verfertiger von Zauber-  
werken KATHAS. 43, 223.  
पत्तधारगृह n. = धारगृह eine Badstube mit Wasserwerk; davon  
nom. abstr. °त्र n. MED. 62.  
पत्तपुत्रक (प० + पुरु) m. Gliederpuppe Rāgā-TAB. 6, 160. °पुत्रिका०  
KATHAS. 29, 1, 18.  
पत्तपेषणी (प० + पे०) f. Handmühle ČATĀDH. im ČKDRA.  
पत्तप्रकाश (प० + प्र०) m. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 276, 4, 21.  
पत्तप्रवाह (प० + प्र०) m. ein künstlicher Wasserstrom, Wasserwerk  
RAGH. 16, 49.  
पत्तमय (von पत्त) adj. künstlich nachgebildet: सृगृ BUIC. P. 6, 12, 1.  
गति KATHAS. 12, 5, 20. पत्त 29, 38. जन 43, 58. काटु० aus Holz 10.  
पत्तमातृका f. Bez. einer der 64 Kalā Verz. d. Oxf. H. 217, a, 16 (vgl  
u. कला 11). Comm. zu BUIC. P. 10, 43, 36 fasst पत्तमातृका धारणामातृ-  
का als eine Kalā.  
पत्तमार्ग (प० + मार्ग) m. Wasserleitung PRAB. 26, 6.  
पत्तय (von पत्त), पत्तयति DUĀTUP. 32, 3 (संकोचने). in Binden —, Schie-  
nen u. s. w. legen SUČA. 1, 13, 7, 338, 8, 2, 58, 7, 343, 14. सुयत्तित 20, 6, 337.  
10. पत्तित gebunden, gefesselt; in der Gewalt stehend von H. 438. an.  
3, 282. अपत्तितक्षयहिपा (राजधानी) R. 2, 88, 19. वृद्धमूले महानाशो यथा  
पाशेन पत्तित: 4, 10, 22. वाणासक्षम० MBH. 8, 4082. °सापक ein Selbstge-  
schoss befestigt habend (vgl. पत्तशर) KATHAS. 61, 101. शतुता इव सूत्रय-  
त्तिता: BUIC. P. 5, 17, 23. वर्त्तणापाश० 8, 22, 14. गावो यथा वै नसि दान-  
पत्तिता: 4, 11, 27. यस्य वाचा प्रश्नः सर्वा गावस्तत्त्वेव पत्तिता: 3, 13, 8. प-  
त्तितो नियमैत्पै: R. 7, 3, 11. आज्ञाया पत्तित: प्रभो: KATHAS. 72, 335. BUIC.  
P. 6, 5, 5. गैरवावधित: 4, 22, 4. गैरवावधितक्षय: R. Gor. 1, 77, 33.  
BUIC. P. 10, 29, 23. पितृपौत्रव० MBH. 1, 5420, 7, 6490. R. 1, 76, 1. R.  
Gor. 2, 73, 19, 4, 8, 56. स्त्रिकारुण्य० MBH. 3, 38. पितृवचन० R. 1, 40,  
17. R. Gor. 4, 22, 6, 80, 10, 2, 13, 36, 30, 19. शाप० RAGH. 10, 48. KATHAS.  
32, 51. BUIC. P. 4, 20, 16, 5, 4, 18, 6, 1, 26, 11, 20, 7, 2, 52, 13, 19, 9, 7, 14,  
17, 12. श० ungebunden, frei, sich keinen Zwang anhuend KATHAS. 66,  
43. M. 2, 118. स० der sich Zügel anlegt, sich ganz in der Gewalt hat  
ebend. BUIC. P. 7, 12, 3, 10, 84, 28. पत्तित der sich anspannt, — zusam-  
mennimmt, — eifrig bemüht: लत्कृते च वर्य सर्वे पत्तिताः R. 7, 9, 9. पर-  
म० 1, 77, 23. सुपत्तितव० n. das Festgebundensein Pánéat. 146, 25.  
— उप, °पत्तिता M. 11, 177 foehlerhaft für °मत्तिता.  
— नि zügeln, im Zaum halten: निसर्गतरला नारी: को निपत्तितुं  
नमः SPR. 1621. निपत्तित gebunden, gefesselt UTTARAHĀMĀ. 82, 9 (106.  
4). पाश० PÁNÉAT. 142, 13. Verz. d. Oxf. H. 91, a, 2. eingedämmt Rāgā-  
TAB. 5, 103. beschränkt, abhängig von, in der Gewalt stehend von VR-  
DĀNTAS. (Allah.) No. 74. SĀH. D. 25. Rāgā-TAB. 4, 54. ईर्ष्या० KATHAS. 61,  
167. शास्त्र० SPR. 129. श० SĀH. D. 18, 10. — Vgl. निपत्तणा.  
— सम् anhalten: संपत्तितो मया रथः ČAK. 100, 21.  
पत्तवत् (von पत्त) adj. mit einer künstlichen Vorrichtung versehen  
KIM. NITIS. 16, 13.  
पत्तवे s. oben u. पत्त 1.